

प्रकरण - चौथे

तं शोधना ची कार्यपद्धति

प्रकरण - घोषे  
संशोधनाची कार्यपद्धती

४.१ अ] संशोधन पद्धती

- १] ऐतिहासिक संशोधन पद्धती
- २] वर्णनात्मक संशोधन पद्धती
- ३] प्रायोगिक संशोधन पद्धती

ब] सर्वेक्षण पद्धतीची वैशिष्ट्ये

क] शालेय सर्वेक्षण

४.२ संशोधनाची साधने

४.३ नमुना निवड पद्धती

४.४ अभिभूती मापिका कसोटी तयार करणे

अ] अभिभूती - अर्थ

ब] विविध मानसिकत्वांनी केलेल्या अभिभूतीच्या व्याख्या

क] अभिभूतीची वैशिष्ट्ये

ड] अभिभूतीचर परिणाम करणारे ठळक

इ] अभिभूतीची घडण

४.५ अभिभूतीचे मापन

अ] विविध अभिभूती मापन तंत्र

१] थर्टनवे अभिभूती मापन तंत्र

२] लिकटचे अभिभूती मापन तंत्र

३] गटमनवे अभिभूती मापन तंत्र

तामाजिक अंतर मापन श्रेणी

४.६ थर्टनवे अभिभूती मापन तंत्र निवडण्याची कारणे

४.७ थर्टन अभिभूती मापन तंत्राची ठळक वैशिष्ट्ये

४.८ थर्टन अभिभूती मापन तंत्राचा वापर करने अभिभूती मापन कसोटी तयार करणे.

- ४.९ १] अस्ट्रन अभिभूतती मापन तंत्रामध्ये विधाने निवडताना  
वापरावयाचे निळण  
२] तज्ज्ञ व्यक्तींची निवड  
३] तज्ज्ञ व्यक्तींशी संपर्क साधणे  
४] तज्ज्ञ व्यक्तींना गुणना  
५] विधाने तज्ज्ञाकडून घर्गीळूत करून देणे।
- ४.१० १] ऐणी मूल्य ठरविणे  
२] संदर्भाधतेवे मापन करणे  
३] अभिभूतती मापन कसोटीतील विधानांची निवड  
४] अभिभूतती मापन कसोटी  
५] अभिभूतती मापन कसोटीचा नमुना
- ४.११ शिक्षकांची वैयक्तिक माहिती गोळा करणे।
- ४.१२ संशोधन विषयाच्या संदर्भात निवडलेला नमुना
- ४.१३ अभिभूतती मापन कसोटी शिक्षकांना देणे
- ४.१४ अभिभूतती मापन कसोटी शिक्षकांना देणे
- ४.१५ संकलित माहितीचे पृथक्करण
- ४.१६ तार्थकृता स्तर

## प्रकरण - चौथे

### संशोधनाची कार्यपद्धती

#### ४. १ संशोधन पद्धती

३] शैक्षणिक संशोधन हे विविध पद्धतीने केले जाते. त्याचे पुढील तीन विभागात विश्लेषण केले जाते. १] ऐतिहासिक संशोधन पद्धती, २] वर्णनात्मक संशोधन पद्धती ३] प्रयोगिक संशोधन पद्धती.

#### १] ऐतिहासिक संशोधन पद्धती

ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये भूतकाळातील संविधित विषयाच्या बाबतीत असलेल्या, सत्य घटना शोधून त्याचा योग्य तो अर्थ लाखण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे भूतकाळाशी संविधित असणा-या समस्यांचे संशोधन केले जाते.

#### २] वर्णनात्मक संशोधन पद्धती

वर्णनात्मक संशोधन पद्धतीमध्ये घर्तमानकाळाशी संविधित असणा-या समस्यांचे शोधन केले जाते. वर्णनात्मक संशोधनात तद्देश्यस्थिती काय आहे याचे वर्णन व अर्धनिर्विचन करतात. कोणती स्थिती काय आहे याचे वर्णन व अर्धनिर्विचन करतात. कोणती इथती फिंचा संबंध अस्तित्वात आहेत, कोणती मते आहेत, कोणत्या प्रक्रिया घालू आहेत, कोणते परिणाम दिशून येतात, कोणत्या प्रवृत्ती दिशून येतात या बाबींकी या संशोधनाचा संबंध असतो. वर्णनात्मक संशोधनामध्ये पुढील प्रकार आहेत.

क. संवेदन : प्रश्न विचारण्याच्या काळीपूर्वक आयोजिलेल्या पद्धती आणि नमुना निवडीच्या शास्त्रीय पद्धती वापरन केलेले शैक्षणिक समस्येये संशोधन म्हणजे संवेदन होय.

छ. व्यक्ती अभ्यास.



- ग. तीव्रनिक कार्यकारण पद्धती
- घ. तहसंबंध व पुर्वानुमान पद्धती
- च. तिर्यक संस्कृती व लूगनात्मक अभ्यास
- छ. वैशिक पद्धती
- ज. दस्तऐवज पद्धती.

### ३] प्रायोगिक पद्धती

यामध्ये भूकियकाळाची जे संशोधन संबंधित असते ते प्रायोगिक पद्धतीने पूर्ण केले जाते.

संशोधिकेने निवडलेली सद्वर संशोधन समस्या ही वर्तमान स्थितीकी निगडित असल्यामुळे संशोधिकेने वर्णनात्मक संशोधन पद्धतीची निवड केली आहे. वर्णनात्मक संशोधन पद्धतीमधील सर्वेक्षण या प्रकाराची निवड संशोधनाकरता केली आहे. सर्वेक्षण प्रलारात सद्यस्थितीची माहिती घेली जाते. International Dictionary of Education, G.Terry Page and J.B.Thomas with A.R.Marshall यामध्ये Survey studies चा अर्थ पुढीलप्रमाणे दिलेला आहे, "Research or investigation of an educational problem using scientific methods of sampling and carefully planned methods of questioning."

John W.Best, "The Survey Method gather data from a relatively large number of cases of a particular time. It is not concerned with characteristics of individuals as individuals. It is concerned with the generalised statistics that result when data are abstracted from a number of individual cases. It is essential cross-sectioned." <sup>1</sup>

---

१. डॉ. वि. ए. शिंदे. "शैक्षणिक संशोधन पद्धती", नूतन प्रकाशन, तदाप्रिय पेठ, पुणे, पृष्ठ ७०.

### ब) सर्वेक्षण पट्टदतीची वैशिष्ट्ये

१. जनर्तन्या मोठी असते.
२. त्रियक छेदात्मक पट्टदतीचा वापर केला जातो.
३. व्यक्तीच्या गुणांकापेक्षा गटाच्या स्वासरीचा विचार केला जातो.
४. स्थानिक समस्या सोडविणे व मूळभूत संशोधनात माहिती पुरविणे ही उद्दिष्टे असतात.
५. संख्यात्मक व गुणात्मक अशा दोन्ही प्रकारची माहिती मिळविली जाते.
६. समस्या, उद्दिष्टे, माहिती तंकान, पृथक्करण, अर्थनिर्वचन या सर्व बाबतीत अत्यंत काळजीपूर्वक योजना केली जाणारी ही संशोधनाची एक महत्त्वपूर्ण पट्टदती आहे.
७. शाळिदक वर्णनाबद्दोबद गणितीय विन्डोचाढी वापर केला जातो. सर्वेक्षण पट्टदतीमध्ये संशोधिलेने "जालेय सर्वेक्षणाची" निंड छक्क छलन यामध्ये सर्वेक्षण परिक्षण या पट्टदतीची निंड केली आहे.

### क) शालेय सर्वेक्षण

सर्वेक्षणाचा हा पट्टिला, सर्वांत मोठा व शिखणास्त्राच्या टूऱ्ठीने ल्वाति महत्त्वाचा असा प्रकार आहे. यात शिखणाच्या विविध अवस्थांचा विचार केला जातो. सर्वेक्षण परिक्षण - यात बुद्धिमत्ता, कल, अभिलेखी, अभियुक्ती या घटकांचे माध्यन सर्वेक्षण परिक्षण या विभागात होते.

तदूर संशोधन समस्या ही वर्तमानजगताची निगडिल असल्यामुळे संशोधिलेने वर्णनात्मक संशोधन पट्टदतीची निंड केली आहे. तदूर संशोधन समस्येत शिखणाच्ये अभियुक्ती माध्यन करावयाचे असल्याने ही समस्या शाळेची संवेदित असल्यामुळे वर्णनात्मक संशोधन छ पट्टदतीमध्यील सर्वेक्षण ही पट्टदती निंडली आहे. सर्वेक्षण पट्टदतीतील शालेय सर्वेक्षण या पट्टदतीची निंड छलन सर्वेक्षण परिक्षण या प्रकाराचा वापर करण्याचे संशोधिलेने योजिले आहे.

#### ४. २ संशोधनाची ताथ्ये

संशोधकाने संशोधनाताठी जो विषय निवडात आहे त्या संबंधात विविध प्रकारंची माहिती गोळा करावी लागते, संकलित करावी लागते, ती माहिती गोळा करण्याची अनेक साधने आहेत. या अनेक ताथ्यांमधून संशोधकाने योग्य ताथ्यांची निवड करणे आवश्यक असते. संशोधन ताथ्यांचे पुढील प्रकारे वर्गीकरण करता येते.

- १. निरिक्षण
- २. गुलाखत
- ३. प्रतिसादकात प्रश्न विचारण
- ४. लिखित स्वरूपात माहिती घेण्याचे प्रकार
- ५. समाजमिती
- ६. मानव्यात्मीय क्षेत्र

संशोधकाने सदर संशोधनाकरिता प्रतिसादकांना प्रश्न विचारण लिखित स्वरूपात माहिती घेण्याच्या प्रकाराची निवड केली आहे. या प्रकारामध्ये अभिभूतती मायिका क्षेत्री वापरण्यात येणार अलून थर्स्टनच्या अभिभूतती मायिका क्षेत्रीया वार्पर केला आहे.

#### ४. ४ नमुना निवड पद्धती

शैक्षणिक संशोधनामध्ये समस्थेये उत्तर शोधून संशोधन प्रक्रिया पूर्ण करण्याताठी जी माहिती प्राप्त करावी लागते ती व्यष्टी वा संस्थाकडून मिळ्यावी लागते. यानांचे प्रतिसादक असे म्हणतात. एखाद्या विशिष्ट गटातील तर्व प्रतिसादकांना जनसंख्या हे नांव आहे.

संशोधकाने आपल्या संशोधन प्रक्रियेत तुळजापूर तालुक्यातील मराठी माध्यमाच्या इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षिणा-या तर्व विषयाच्या शिक्षकांचा प्रतिसादक म्हणून समावेश केला आहे. म्हणैव संशोधकाने संपूर्ण जनसंख्येचा समावेश आपल्या संशोधन प्रक्रियेत केला आहे.



तुळजापूर हे महाराष्ट्रातील उत्तमानावधि जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. तुळजापूर तालुक्यात एकूण १०६ छोटी गावे / वस्त्रया अनुन इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या इयत्ता असणा-या १५८ शाब्दा आहेत. यात काढी ठिकाणी प्राथमिक शाळेला जोडून इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतचे वर्ग आहेत तर काढी ठिकाणी फक्त पाचवी ते दहावीपर्यंतचे, काढी ठिकाणी आठवी ते दहावीपर्यंतचे तर काढी ठिकाणी पाहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. या सर्व शाळांमधील फक्त इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या मराठी मार्गदर्शकाच्या शाब्दिना शिक्षिणा-या सर्व विद्यार्थ्या शिक्षकांचा समावेश केला आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत प्रिलिंगिणा-या शिक्षकांची संख्या ५८० आहे. या सर्व शिक्षकांची संशोधकाने संशोधनात प्रतिसादक म्हणून निवड केली आहे.

#### ४. ४ अभिभूतती मापिका बोटी तयार करणे

##### अ] अभिभूतती - अर्थ

अभिभूतती ही संज्ञा अतिशय व्यापक आहे. अभिभूतती ही व्यक्तीच्या सर्वघ क्षेत्रात व्यापलेली दिसून येते. अभिभूतती ही मुख्यत्वेकरून ईशाणिक, सामाजिक, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान व राजकारण या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात दिसून येते. अभिभूतती हा शब्द इंग्रजी Attitude वस्त्र आलेला आहे. तेंटिन संज्ञा aptus म्हणजे fitness किंवा adoptness वस्त्र Attitude हा शब्द तयार झालेला आहे. Attitude चा मराठी अर्थ अभिभूतती असत होतो.

अभिभूतती या शब्दाचा अर्थ ऐक्षणिक शब्दकोशामध्ये पुढीलप्रमाणे दिलेला आहे. Attitude : "Predisposition to perceive feel or behave towards specific objects or certain people in particular manner. Attitudes are thought to be derived from experience rather than innate characteristics which suggests that they

वरिल अथविरुन असे म्हणता घेईल की अभिभूतती म्हणजे कोणत्याही गोष्टीकडे पावण्याताठी तथार झालेली मनोरथना. अभिभूतती या संपादित असतात. अभिभूतती नधात येण्याकरता विशिष्ट घेतकाची व त्या अनुषंगाने घडणा-या वर्तनाचे निरिक्षण करण्याची आवश्यकता असते. एखादी घटना, वस्तु, व्यक्ती, व्यक्तीतम्हूळ किंवा कोणताही गट यासंबंधी एखाद्या व्यक्तीला जे वाटते ती त्या व्यक्तीची त्या घटकासंबंधीची अभिभूतती असे म्हणता येते.

विविध शब्दकोशामध्ये अभिभूतीचा अर्थ पुढीलप्रमाणे दिलेला आहे.

"Attitude is mental set to respond to a situation with a prepared reaction. Attitude denote bias perception, conviction, feeling, emotions, hopes and fear"<sup>3</sup>

"It is a state of mental and emotional readiness to react to situations, persons or things in a manner in harmony with a habitual pattern of response previously conditioned to or associated with these stimuli." <sup>4</sup>

२. डॉ. ए. ना. जगताप. "वैद्याणिक व प्रायोगिक मानवशास्त्र", नूतन प्रकाशन, सदाशिव पेठ, मुंगे, प्रथा अभिभूतती १९८८, पृष्ठ ३८.

३. Harrimann. "NEW DICTIONARY OF PSYCHOLOGY", New York, The philosophical library. (Inc-1947), Page No. 37-38.

४. G.V.Good (Ed.). "DICTIONARY OF EDUCATION" Second Edition, New York, Mc Graw Hill Book Co. (Inch-1959) Page 48.

"It is more or less stable set or disposition of option, interest or purpose, involving expectancy or a certain kind of experience and readiness with an appropriate response."<sup>5</sup>

"It is the readiness for attention or action of a definite sort."<sup>6</sup>

1) Allport : Attitude is a mental and neural state of readiness, organised through experience, exerting a directive or dynamic influence upon the individual's response to all objects and situations with it is related."<sup>7</sup>

2) Thurstone : Attitude is the affect for or against a psychological object."<sup>8</sup>

---

5. J.Prever. "DICTIONARY OF PSYCHOLOGY." (Revised Ed.) Middle Sex, Penguin Book, Inc.1964. Page 23.
6. Baldwin. "DICTIONARY OF PHILOSOPHY AND PSYCHOLOGY", as cited by Vimla Mehta, Attitudes of Educated women towards social issues, New Delhi, National Publication House, 1979 Page 2.
7. G.W.Allport. ""THE HISTORICAL BACKGROUND OF MODERN SOCIAL PSYCHOLOGY" in the Handbook of social Psychology, Vol.I, G.Lindzey Ed.,Cambridge M.A.Addison Welsey,1954) Page 310.
8. L.L.Thurstone. "MEASUREMENT OF VALUES", Fourth impression Chicago, The University of Chicago Press,1967, Page 78.

3) SARNOFF :"Attitude is a disposition to react favourably or unfavourably to a class of object."<sup>9</sup>

4) CAMPBELL : "An individual's social attitude is a syndrome of response, consistency with regard to social objects."<sup>10</sup>

5) KRECH,Crutchfield and Ballachey : "Attitudes are enduring systems of positive or negative evaluations, emotional feelings and pro or con action tendencies with respect to the social object."<sup>11</sup>

6) SECORD AND BACKMAN : "The term attitude refers to certain regularities of an individual's feelings, thoughts and predispositions to act towards some aspect of his environment."<sup>12</sup>

---

9. Saraff. "PSYCHOANALYTIC THEORY AND SOCIAL ATTITUDES" Public opinion Quarterly, 1960, Page 251.

10. P.T.Campbell. "THE INDIRECT ASSESSMENT OF SOCIAL ATTITUDE." Psychological Bulletin, 1950, Page 25.

11. D.Krech, R.S.Crutchfield and E.L.Ballaschey. "INDIVIDUAL in SOCIETY." New York, Mc.Graw Hill Book Co.,1962, Page 139.

12. P.E.Secord and C.W.Backman. "SOCIAL PSYCHOLOGY" New York, Mc.Graw Hills Book Co.Inc.1964.

६] अभिभूतती म्हणे मानसिक व मज्जातंत्रविषयक सिद्धता. ही सिद्धता [तयारी] अनुभवसिद्ध असते. अभिभूततीमुळे व्यक्तीला गर्व वस्तुना व हितीविशेषांना प्रतिसाद देयावा नागतो. ह्या प्रतिसादावर अभिभूततीचा दिशात्मक व गतिमान प्रभाव पडतो." १३

८] अभिभूतती म्हणे क्रियाशील उत्तुकता, चेतकाशी किंवा उद्दिपक परिस्थितीशी विशिष्ट पूर्ण प्रतिक्रिया कशी व्यष्ट छोडल है ही क्रियाशील अर्थ उत्तुकता दाखविते." १४

#### क] अभिभूततीच्या विविध व्याख्येवरून पुढील दैरिये सांगता येतात.

- १] अभिभूतती या संपादित असतात.
- २] अभिभूतती म्हणे कोणत्याही गोटीकडे पाण्याताठी तयार हालेनी मनोरचना.
- ३] अभिभूतती या संपादित असत्याने परिवर्तनीय असतात.
- ४] अभिभूतती लक्षात घेण्यासाठी विशिष्ट घेतकाची व त्या उत्तरांने घडण्या-या घर्तनाचे निरिक्षण लरण्याची आवश्यकता असते.
- ५] अभिभूतती या व्यक्तीच्या घर्तनाला प्रेरक ठरतात.
- ६] अभिभूततीची घडण ही द्व्युवारपणे होणारी प्रक्रिया आहे व त्याताठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक असते.

१३. डॉ. न. रा. पारहनीस. "प्रगत शैक्षणिक मानसशास्त्र", नुतन प्रकाशन, सदाशिव पेठ, सुणे-३०, पुस्तक आघुती, १९९०, पृष्ठ १८८.

१४. फितारा., पृष्ठ १८८.

- ७) घर, शाळा व समाज यात्रील वातावरण, अनौपचारिक व औपचारिक शिष्यां, विविध व्यक्तीया सहवास, आदर्श, परंपरा इत्यादी गोष्ठीमुळे व्यक्तीया अभिभूतीयी घडण होते.
- ८) वर्तनाला विशिष्ट घडण केणारी मनस्थिती म्हणजे अभिभूती. अभिभूती वर्तनाला निश्चित दिशा देते.
- ९) अभिभूती ही तत्पर मनःस्थिती आहे. ही तत्परता अभिभूतीया अविडकारणाच्या पूर्वीच तथार झालेली असते.
- १०) या तत्पर मनःस्थितीमुळे व्यक्ती विशिष्ट प्रतींगी विशिष्ट प्रतिक्रिया करते, म्हणजे अभिभूती ही कृतिप्रेरक आहे.
- ११) ही प्रतिक्रिया उस्तपक्षी वा नास्तपक्षी असू शकते म्हणजेच सकारात्मक वा नकारात्मक असू शकते.
- १२) अभिभूती ही मनःस्थिती चिंता वाचनापूर्ण अगर दोन्ही झागाचे मिळण असते.
- १३) अभिभूतीचे घेतक व्यवती, व्यक्तीसमूह, वस्तू, प्रतींग वा व्यक्तीयी कृति असू शकते.
- १४) अभिभूतीचे केत्र व्यापक असते. उदाहरणार्थ कंश, राष्ट्र, जंत्या, सर्वसामान्य विद्यार याच्या संबंधित अभिभूती असतात.

### इ) अभिभूतीवर परिणाम करणारे घटक

अभिभूती म्हणजे क्रियाशील उत्तुकता, घेतकाळी किंवा उद्दिष्ट परिस्थितीशी विशिष्ट पूर्ण प्रतिक्रिया करी व्यवत होईल हे ही क्रियाशील उत्तुकता दाखविते." १५

१५. कित्ता., पृष्ठ ३०. ५२



अभिभूत्तीचा विकास होण्यामध्ये ज्याचा संबंध येतो त्या बाबी  
पुढीलप्रमाणे.

- १] घट, शाळा, समवयस्क गट, धर्मस्थाने व सेवाभावी सामाजिक  
व राजकीय संस्था.
- २] पुस्तके, चित्रगट, आकाशवाणी, दुरदर्शन यांमध्ये प्रदर्शित लेल्या  
कल्यना, घटना व पिंडार.
- ३] प्रिय व अप्रिय असे अनुभव आणि त्याची तीव्रता.
- ४] इतरांबरोबर असेले स्वतःचे तंबंध.
- ५] स्वतःसंबंधीचा अहंभाव.

अभिभूत्तीच्या विकासावर खालील घटक परिणाम करतात.

- १]. प्रक्षीभून [मेंट्युरेशन] - बुद्धिद व भावना यांच्या विकासाबरोबर  
अभिभूत्ती लाई द्यातात, बदलतात, कमी-अधिक प्रमाणात  
शक्तिमान बनतात.
- २] ज्ञारी रिक क्षमता - ज्ञारीराने सहृद असेल्या मुलाच्या अभिभूत्ती  
निकौप असतात.
- ३] घर, शाळा व समाज - ल्यक्तीला जसे सामाजिक अनुभव पर,  
शाळा व समाजातून येतात तजा त्याच्या अभिभूत्ती बनतात.
- ४] बुद्धिद आणि वय.
- ५] आैपचारिक शिक्षण व अनैपचारिक शिक्षण
- ६] ल्यक्तीतमोर असेले आदर्श.
- ७] विविध ल्यक्तींचा सहवात.
- ८] परंपरा व हुदी.

### इ] अभिभूतीची घडण

आौपयारिक आणि अनौपयारिक प्रिण्टातून व्यक्तीचे व्यक्तीमत्व तयार होत असते. त्यातून तिच्या अभिभूती तयार होतात. घर, शाळा आणि समाजातील वातावरणाचे मनावर होणारे परिणाम, संस्कार, जीवनात घेणारे अनुभव, समोर असलेले आदर्श या सर्वांच्या व्यक्तीच्या अभिभूती घडविण्यात वाटा असतो. शुद्धिदं व भावनांच्या विकासाबरोबर अभिभूती तयार होतात, खालीतात, कमी अधिक शक्तिमान बनतात.

मते, पूर्वग्रह, सांचेबंद त्रृती, विवास हे अभिभूतीचे नातेवार्षक आहेत. व-याच्यां अभिभूती भावनाधिठोत असतात. त्यांना तर्क शक्तिचा फारसा पाठिंबा नसतो. मते म्हणजे शब्दकृत अभिभूती. सांचेबंद त्रृती व पूर्वग्रह यांची वैठक, अपुरे ज्ञान व मानसिणता यावर आधारलेली असते. विवास म्हणजे द्रुत-याचे विधान स्वीकारणे.

### ४. ५ अभिभूतीचे मापन

सखादी वस्तू, घटना, व्यक्तीसमूह किंवा कोणताही गट यासंबंधी सखादया व्यक्तीला जे वाटते ती त्या व्यक्तीची त्या घटकासंबंधीची अभिभूती असे म्हणतात. हे विचार, ही त्रृती त्या व्यक्तीच्या मतांवरुन इतरांना तमजण्याची शक्यता आहे. तथापि अभिभूती व मत यामध्ये तफावत पडण्याची शक्यता आहे. कारण जेनेक वेळेला व्यक्ती स्वतःची त्रृती बाजूला साऱ्हन सामाजिकदृष्ट्या योग्य असे मत व्यक्त करते. काढी वेळा व्यक्तीला स्वतःची त्रृती योग्य भाषेवद्वारा व्यक्त करता येत नाही ही ही एक अङ्गण आहे.

या अङ्गणी आणि मर्यादा मान्य कसऱ्ही व्यक्तीचे मत अजमावणे अनेक वेळा आवश्यक असते. यालरता प्रश्नाकाळी, मुलाखती, पडताळासूची, पदक्षियथन ऐणी, तगाजमिती तंत्र इत्यादी ताधनाचा उपयोग होऊ शकतो. तेच विविध अभिभूत्ती मापन कसोट्याचा वापर कसऱ्ही व्यक्तीचे अभिभूत्ती मापन केले जाते.

तन १९८९ पासून अभिभूत्तीमापनाताढी तंशोधनास तुरवात आली. यामध्ये थर्टनया छू झोठा वाटा आहे. शिकागो विद्यापीठात थर्टन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अभिभूत्ती मापनाचे एक तंत्र विकसित केले आणि त्याआधारे लोकांची युद्धाकडे पहाण्याची वृत्ती, राष्ट्रीयत्व विषयक वृत्ती, झाडा विविध वृत्तीचे मापन करण्याकरता कसोट्या तयार केल्या. या कसोट्यानांचे "अभिभूत्ती मापन क्लोटी" असे म्हणात. आजही ईशाणिक क्षेत्रात थर्टनचे अभिभूत्ती मापन तयार करण्याचे तंत्र प्रसिद्ध आहे व त्याचा पार झोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. याशिवाय लिकट्याचे वृत्ती मापन तंत्र, गटमनचे वृत्ती मापन तंत्र, तामाजिक अंतर मापन ऐणी यांचा वापरडी अभिभूत्ती मापन कसोटी तयार करण्याकरता केला जातो. तीनही वृत्तीमापन तंत्रातंषेंधी थोडक्यात माहिती पुढे दिलेली आहे.

अ] विविध अभिभूत्ती मापन तंत्र : ईशाणिक क्षेत्रात अभिभूत्ती मापन कसोट्या तयार करण्याकरता पुढील तंत्राचा वापर केला जातो.

१. थर्टनचे वृत्ती मापक तंत्र
२. लिकट्याचे वृत्ती मापक तंत्र
३. गटमनचे वृत्ती मापक तंत्र
४. तामाजिक अंतर मापन ऐणी

वरील तंत्रांविषयी थोडक्यात माहिती पुढे दिलेली आहे.

## १. धर्मनवे अधिकृती मापक तंत्र

यामध्ये तीरोधन विषयासंबंधी प्रतिलादकाची मनोवृत्ती अभ्यासावयाची आहे, त्या भागासंबंधीची अनुकूल व प्रतिकूल विधाने, तज्ज्ञ व्यक्तीची मते, वर्तमानपत्रे, मात्राके, अगदी त्या क्षेत्रातील नव्यव्याच्यवतीची मते आणा विविध स्त्रोतातून निवडली जातात. ज्यासंबंधीची वृत्ती अभ्यासावयाची आहे त्या भागासंबंधी वीस छींवा जास्त विधाने तथार केली जातात. विषयाच्या दोषापासून गुणापर्यन्त, वाईटापासून घांगल्यापर्यन्त सर्व मुददयाच्या परामर्श या विधानामध्ये घेतला जातो. नंतर ही विधाने व्यवस्थारित्या तंकलित केली जातात. तंकलित केलेली विधाने त्या विषयातील तज्ज्ञ व्यवतीना पाठविणी जातात. किमान पन्हात तज्ज्ञ व्यक्तीकडे पाठवावीत. त्या तज्ज्ञ व्यक्तीकडून स्थतंत्रपणे प्रत्येक विधानाला १ ते ११ बिंदुलेणीमध्ये अनुकूल - प्रतिकूल [पूर्णपणे समत ते पूर्णपणे असंयत] तथार केलेल्या पद्धनिषिद्ध ऐणीमध्ये त्याचे विभाजन करण्यास संगिचे. जी विधाने अनुकूलतेच्या पूर्ण कसोटीत उत्तरतीत ती दुसऱ्या टोकास व बाकीची विधाने अनुकूल-प्रतिकूलतेच्या पातळीनुसार या दोन टोकांच्यामध्ये असतील.

तज्जांनी दिलेल्या अभिप्रायानुसार प्रत्येक विधानाची वारंवारिता सारणी तयार करून त्यावरूप मध्यांक काढले जातात. मध्यांकाच्या नाव्याने प्रत्येक विधानाला "श्रेणीमूल्य" [स्कोर व्हॉल्यू] दिले जाते. तरीव प्रत्येक विधानाचे घटुर्धक मूल्य काढले जाते. ज्या विधानाचे घटुर्धक मूल्य जास्त असेल ते विधान संदिग्धाता वर्झाविते तर घटुर्धक मूल्य कमी जातणारे विधान महाराष्ट्री निश्चिताता काढविते.



ज्या विधानाचे घटुर्थक मूल्य जास्त आहे, अशी संदिग्ध विधाने वगळी जातात. ज्या विधानाचे श्रेणी अंतर तारखे असेल अशी विधाने कसोटीत ठेवली जातात. आता ही विधानाची यादी आणि प्रत्येकचे श्रेणी मूल्य त्यार होते. ही कसोटी त्यार आल्यानंतर ज्या व्यक्तीचे बृत्तीमापन करावयाचे असते त्या प्रतिसादकांना किंवा जाती जाते. प्रतिसादकांना मान्य अथवा सहमत असणा-या विधानाच्या पुढेच बरोबरच्या खुणा करण्यात तांगावे. जी विधाने अमान्य अथवा असहमत असतील अशा व विधानांपुढे लोण्टीही खुण करु नये. अभिभूती मापन कसोटी प्रतिसादकांकडून भरून आल्यानंतर प्रतिसादकाचा प्राप्तांक काढता येईल. आणि प्राप्तांकावर संख्याशास्त्रीय परिमाणाचा [मध्यमान, प्रमाणविघलन, प्रमाण विघलनाची हूटी आणि टी मूल्य] वापर करून त्याआधारे अभिभूतीचे मापन करता येईल.

### ३] लिंगाचे बृत्ती मापन तंत्र

हे तंत्र गतिशील साधे, सरळ व सोपे असे तंत्र आहे. प्रथम आपणात ज्या संख्यिक्या बृत्तीचे मापन करावयाचे आहे त्या बृत्तीची विविध क्षेत्रे निश्चित करावयाची, त्या प्रत्येक क्षेत्रासाठी काढी विधाने त्यार करावयाची. उदाहरणार्थ - वैज्ञानिक दूष्टीकोन तपासून पदार्थात असेल तर त्यामध्ये निरक्षण, जिज्ञासा, चिकित्सकता, डुटिड्यामाण्य, पूर्वाहारहितता इत्यादी क्षेत्रे आहेत. आता या क्षेत्राशी निगडित अशी अत्यंत छोटी व सर्वांक अशी विधाने त्यार केली जातात. ही विधाने विविध विवारवंत, बृत्तपत्रे, आकाशवाणी, चित्राट, संदर्भ, स्वतः संशोधन वर्गेरे माध्यमातून जी मते मिळतील त्यानुसार केली जातात. ही विधाने त्यार करताना पुढील बाबतीत दक्षता घेली जाते.

१) विधान छोटे व सर्वांक असावे. २) विधान हे वर्तमानाशी निगडित असावे. ३) विधान केवळ माहितीवर [फॅक्ट्युअल] असू नये. ४) विधानामध्ये फलत, नुकतेच, सर्व, नेहमी, वारंवार, कधीही नाही असे शब्दायोग टाळावेत वा

जपून वापरायेत. तथार केलेल्या विधानामध्ये अनुकूल व प्रतिकूल मताची संख्या सारखी असावी. तथार केलेली विधाने ज्या लोकांसाठी कसोटी तथार करावयाची त्या प्रतितात्मकाना देऊन पंचम श्रेणीत पदक्षिचय करण्यास तांगावे. गुणदान करताना ते मुढीलप्रमाणे लागेत.

	तंपूर्ण मान्य	ताधारण मान्य	सांगता येत नाही	ताधारण उमान्य	तंपूर्ण अमान्य
अनुकूल धनात्मक विधान	५	४	३	३	१
प्रतिकूल धनात्मक विधान	१	२	३	४	५

कसोटीत अशा प्रकारची धनात्मक व शुणात्मक विधाने ताधारणाणे समान संख्येने ठेवली जातात. प्रत्येक विधानाला गुण देताना धनात्मक विधानाकरता ५ ते १ तर शुणात्मक विधानाकरता १ ते ५ असे गुणदान केले जाते. सर्व गुणाची बेरिज म्हणजे त्या व्यवस्थीचा वृत्ती गुणांक होय. त्यावरुन त्या व्यवस्थीच्या वृत्तीची कल्पना येते. पन्नास विचा जात गुण मिळविणारा या समस्येशी तद्युत असणा-या मनोवृत्तीचा असे वरचिले जाते. या प्रकारात अनुकूल वा प्रतिकूल विधाने लिहताना त्याचा लोकांसाठी विशिष्ट क्रम ठेऊ नये. प्रत्येक विधानांची "टी"मूल्य खालील सूत्राने काढतात.

$$t = \frac{\bar{x}_H - \bar{x}_L}{\sqrt{\frac{S_H^2}{NH} + \frac{S_L^2}{NL}}}$$

$\bar{x}_H$  = गटातील वरच्या सत्तावीस टक्के लोकांच्या गुणाचे मध्यमान.

$\bar{x}_L$  = गटातील खालच्या सत्तावीस टक्के लोकांच्या गुणाचे मध्यमान.

$S_H^2$  = Variance of higher group.

$S_L^2$  = Variance of lower group.

nH = गटातील घरच्या सत्तावीस टक्के लोकांची संख्या.

nL = गटातील खालच्या सत्तावीस टक्के लोकांची संख्या.

जर "टी" मूळ्य सार्व असेल तर ते विधान स्वीकारले जाते.

**मर्यादा :** १] अनुकूल व प्रतिकूल विधाने ही सारख्याच्या झुमतेची असणे जरा अवघड आहे.

२] प्रतिसादक स्वतःला खोलेली काय वाटते यापेक्षा व्यापास समाज मान्यता आहे याचा विधार करून नोंदवी करण्याची शक्यता आहे.

३] सारखे गुण असणा-या दोन प्रतिसादकांची संबंधित प्रश्नासंबंधी तमान मनोवृत्ती आहे असे काढी घेठा इडणार नाही कारण दोघांच्या नोंदीमध्ये फरक असेल व एकत्रित गुणांची घेरीज मात्र सारखी असेल.

४] या प्राप्त कलोटीचा विवरनीयता गुणक हा इतर कलोट्यांच्या तुलनेने कमी असतो.

### ५] गटगत अभिभूतती मापन तंत्र

गटमन्याच्या दृष्टी मापन तंत्रामध्ये देखिल लिंकर्टच्या तंत्राचाच वापर करण्यात आला आहे आणि त्यात काढी मुदारणा सुविधायात आलेल्या आहेत.

### ६] सामाजिक उत्तरमापन श्रेणी

इ. स. बोगार्डस याने या तंत्राचा शोध लावला. एखादी व्यक्ती किंवा गट किंती प्रमाणात दुः-या व्यक्ती किंवा गटाकडून मान्य अथवा अमान्य केला जातो हे या श्रेणीवदारा ठरविले जाते. याठिकाणी पंचमविंदू वा सप्तमविंदू श्रेणी वापरली जाते.

	मान्य काही प्रमाणात	ताधारण मान्य येत नाही	तांगता येत नाही	ताधारण अमान्य काही प्रमाणात	अमान्य
तुमच्या मित्राच्या गटात सुरेशांना घेणे					

या पद्धतीत वरील तंत्रापासून जो माहिती मिळते ती मोजण्यासाठी तपाचमितीसंघ किंवा आजेख याचा उपयोग केला जातो.

या तंत्राच्या मर्यादा - १] एखाद्या व्यक्तीला स्वीकृती दिली व एखाद्याला अस्वीकृती किंवा याचे कारण कोणते याचा तमावेश या तंत्रात नसतो. म्हणेच विधानांची व उत्तरांची कारणीमांता केलेली नसते. २] या तंत्रातून अत्यंत मर्यादित माहिती मिळते. ३] या तंत्रातून एखाद्या व्यक्तीला स्वीकारण्याचे वा नाकारण्याचे कारण नसल्याने, नाकारत्या गेलेल्या व्यक्तीमध्ये कोणते दोष अहेत व ते कसे दूर कराखेत याची योजना नसते. म्हणेच या तंत्रामध्ये उपाययोजनेचा अभाव असतो.

वरील पद्धतीमधून संशोधिकेने तंत्रोधनासाठी थर्टनच्या अभिष्टुत्ती मापक तंत्राची निषड केली आहे.

#### ४.६ थर्टनचे ग्रंथित्वातील मापक तंत्र निवडण्याची कारणे

संशोधिकेने आपल्या तंत्रोधनाकरता थर्टनचे अभिष्टुत्ती मापक तंत्राची निषड केली आहे. लिकटचे ग्रंथित्वातील मापक तंत्र आणि गटमनचे अभिष्टुत्ती मापन तंत्र या सेवजी थर्टनचे अभिष्टुत्ती मापन तंत्र निवडण्यामार्गे पुढीलबाबीचा तमावेश आहे.

१] लिंकर्ट अभिवृत्ती मापन तंत्रामध्ये ज्यातंबंधीच्या अभिवृत्तीचे मापन बराबराचे आहे, त्या अभिवृत्तीची क्षेत्रे ही संख्येने जास्त आवृत्त आवृत्तीचे प्रत्येक क्षेत्राचे वाचन करणे म्हणजे संबंधित विषय केंटाब्बाणा होऊ शकतो. त्यामुळे संबंधित विषयाचे एकाग्रतेने वाचन होऊ शकत नाही. थर्टन अभिवृत्ती मापने तंत्रामध्येही क्षेत्रे गर्यादित आणि निवडक असल्यामुळे त्या विषयाचे वाचन वाचन हे एकाग्रतेने होते व विषयाचे आकालन होण्यास सुलभ होते.

२] लिंकर्ट तंत्रामध्ये श्रेणी लांबी ही अनुकूल धनात्मक व प्रतिकूल अणात्मक विधान अशा पद्धतीने असल्यामुळे कसोटी तोडविताना बौद्धिक ताण येऊ शकतो. त्यामुळे ईव्हेटपर्फर्मन्ट त्या विषयानुसारे काम करणे हे अतिशय केंटाब्बाणे होऊ शकते. थर्टन तंत्रामध्ये श्रेणी लांबी ही गर्यादित असल्यामुळे संपूर्ण विषय हा थोडया कालावधीत पूर्ण करता येतो.

३] लिंकर्ट तंत्रामध्ये पाचबिंदू श्रेणीमध्ये 'विधानाला' गुणदान केले जाते. प्रत्येक विधानाला गुण देताना धनात्मक विधानासाठी ५ ते १ तर अणात्मक विधानासाठी १ ते ५ असे गुणदान केले जाते.

**उदाहरण - १) मी न हुस-याच्या मताचा आदर करतो [धनात्मक विधान]**

५ नेहमी	४ कधी-बधी	३ नवकीतीगता येत नाही	२ फारच कमी	१ कधीच नाही
------------	--------------	----------------------------	---------------	----------------

**२) परंपरागत स्ट्री मी याळतो. [अणात्मक विधान]**

१ नेहमी	२ कधी कधी	३ नवकी सांगता येत नाही	४ फारच कमी	५ कधीच नाही
------------	--------------	---------------------------	---------------	----------------

त्यामुळे विषयानुतार योग्य श्रेणीवर गुणदान केले जाण्याची शक्यता कमी होते. कारण पाच गुणदान श्रेणीमुळे विषयानुतार योग्य श्रेणीवरच गुणदान करण्यात पाच गुणदान श्रेणीची संख्या अमुरी पडते. त्याक्रिंबाब्य धनात्मक विधान

व शुणात्मक विधानाची योग्य प्रकारे विभागणी करणे अवघड काम आहे. त्यामुळे प्रत्येक विधान हे अतिशय काळजीपूर्वक तपासावे नागते. संपूर्ण लाम अतिशय लाटेकोरपणे व काळजीपूर्वक करावे नागते. त्यामुळे एखाद्या विषयानुसार अनेक विधाने तपासून गुणदान करावे नागत असल्यामुळे ते काम निष्काळजीपणाचे दोऊ शक्ते आणि योग्य ते निष्कर्ष प्राप्त होऊ शक्त नाहीत.

थर्टन तंत्रामध्ये प्रतिसादकांना फात सूण करावयाची असते. जर प्रतिसादक त्या विधानाची सहमत असेल तरच त्या विधानाला बरोबरची सूण करावयाची अन्यथा नाही. हे ठार्य अतिशय तोपै असल्यामुळे व्यक्ती दिलेली कसोटी ही रुक्कागतेने आणि कमी अवघीत सोडवू इकतो.

४] निर्कट तंत्रामध्ये सर्व गुणांची बेरिज म्हणै त्या व्यक्तीचा वृत्ती गुणांक होय. त्यावरून व्यक्तीच्या अभिष्टुतीची कल्पना येते. परंतु सारखे गुण असणा-या दोन प्रतिसादकांची तंदैधित प्रश्नात्मकंदी तमान मनोवृत्ती आहे असे काही वेळा घड्यार नाही कारण दोघाच्या नोंदीमध्ये फरक असेल व एकत्रित गुणांची बेरिजप्रात्र सारखी असेल.

थर्टन पददतीमध्ये तज्ज्ञ व्यक्तीकडून प्रत्येक विधानावे ११ बिंदू श्रेणीमध्ये विभाजन करून त्यांनी दिलेल्या अश्वाधानुसार प्रत्येक विधानाची वारंवारिता सारणी त्यार करून त्यावरून मध्यांक [श्रेणी मूल्य] काढले जाते आणि नंतर संदिग्ध विधाने गाडून अभिष्टुती मापन कसोटी त्यार केली जाते व ती प्रतिसादकांना दिली जाते. प्रतिसादकांनी सहगती दर्शविलेल्या विधानाला त्या विधानावे श्रेणी मूल्य दिले जाते. त्यामुळे थर्टन्ये अभिष्टुती मापन तंत्र जास्त विश्वसनीय व यथार्थ आहे.

५] तिर्कट तंत्रामध्ये विविध क्षेत्रातून खिधाने द्यावयाची असतात त्यामुळे काही विधाने तंदिग्ध आणि अप्रासंगिक [विषयाला उल्ल नसणारे] असू शकतात.

कारण लिंकर्ट तंत्रामध्ये संदिग्ध असलेल्या विधानाचे मापन करण्याची तोय नाही. थर्टन पटदतीमध्ये संदिग्धतेचे मापन करता येत असल्यामुळे संदिग्ध असलेली विधाने अभिभूतती मापन कसोटीतून वगळी जातात.

६] लिंकर्ट तंत्रामध्ये दिलेल्या पाच श्रेणीत पदनिःचय करावयाचे असते. प्रत्येक बिंदुतील अंतर योग्य आहे याचे समर्थन करणारे कोणतोही मूलभूत आधार नाही.

थर्टन पटदतीत प्रथम संबंधित विषयातील तज्ज्ञ व्यक्तीकडून विधाने तपासून घेली जातात. प्रत्येक विधानाचे श्रेणी मूल्य काढले जाते. संदिग्ध व अप्रासंगिक विधाने वगळून राहिलेली विधानेच फक्त अभिभूतती मापन कसोटीत घेली जातात. त्यामुळे ही विधाने अर्धपूर्ण व प्रासंगिक असतात. तसेच प्रत्येक विधान हे तज्ज्ञ व्यक्तीकडून तपासून घेतल्यामुळे ती यथार्थ असतात.

गटमनिःचया अभिभूतती मापन तंत्रामध्ये देखिल लिंकर्टच्या तंत्राचाच वापर केला आहे. लिंकर्टच्या तंत्रामधील अनेक बाबीचा तपायेश हा गटमन पटदतीमध्ये केला असल्यामुळे लिंकर्ट तंत्राप्रयोगिय गटमन तंत्रामध्ये काही दोष आणि मरुदिंदा आहेत. गटमन्ये अभिभूतती मापन तंत्र देखिल किंवदं व वेळहाऊ आहे.

वरील तिन्ही थर्टन अभिभूतती मापन तंत्र, लिंकर्ट अभिभूतती मापन तंत्र आणि हा गटमन अभिभूतती मापन तंत्राचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर तंत्रोधिकेने सदर संशोधनाकरता थर्टन अभिभूतती मापन तंत्राची निवड केली आहे.

### ४.५ अस्टर्न अभिभूत्ती मापन तंत्राची ठळक वैशिष्ट्ये

- १] प्रत्येक विधानाचे स्वतःचे श्रेणीमूल्य असते.
- २] संदिग्ध व अप्रातंगिक विधाने ठरविण्याकरता संख्याशास्त्रीय पद्धतीचा अवर्णव केला जातो. त्यामुळे हे तंत्र शास्त्रभूद आहे.
- ३] अस्टर्न अभिभूत्ती मापन तंत्रामध्ये श्रेणी मूल्य ठरविण्याची पद्धत सोणी आणि यथार्थ आहे.
- ४] अभिभूत्ती मापन कसोटीतील विधाने निवडक आणि अर्धपूर्ण असतात.
- ५] अस्टर्न मापन तंत्रानुसार अभिभूत्तीचे मापन करणे सोपे व सुलभ असते.
- ६] अस्टर्न अभिभूत्ती मापन तंत्रातील विधाने प्रथम तज्ज्ञ व्यवतीकडून तपासून घेऊन संदिग्ध विधाने गोळी जातात. तसेच प्रत्येक विधानाचे संख्याशास्त्रीय पद्धतीने श्रेणीमूल्य ठरविले जाते. त्यामुळे आलेले निवडक हे आपोआपव यथार्थ आणि विश्वसनीय असतात.

अस्टर्न अभिभूत्ती मध्ये तंत्राच्या वैशिष्ट्याचा विवार केल्यानंतर संशोधिकेने सदर संशोधन विधानानुसार अभिभूत्ती मापन कसोटी तयार केली.

### ४.६ अस्टर्नच्या अभिभूत्ती मापन तंत्राचा दापर करून अभिभूत्ती मापिका कसोटी तयार करण्याची पद्धत

विधानाची निवड : अभिभूत्ती मापन कसोटी तयार करण्यामध्ये प्रथम विविध स्त्रोतातून विधाने निवडणे सदर संशोधन हे माध्यमिक विकलांग्या मूल्यशिक्षणाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनासंबंधी आहे. त्यानुसार संशोधिकेने मूल्य शिक्षण विध्यातंबंधीची विधाने गोळा केली. संशोधिकेने खालील तीन स्त्रोतामध्ये विधानाची निवड केली.



१. संग्रोधकाने मूल्यशिक्षणातंबंधोदया विविध साहित्यातून, वर्तमानपत्रे, प्रैदृष्टिक-मासिके यामधीन अनुकूल आणि प्रतिकूल विधाने निवडली.

२. संगोष्ठीकेने सद्वर संगोष्ठन समस्येतर्विधी आपल्या इतर शिक्षक महाका-यांडी चवा केली आणि त्यातुन मुळ्यशिद्धाणातर्विधीची काही विधाने निघडली.

३. या व्यतिरिक्त संशोधिणे मूल्यशिल्प क्षेत्रातील नवख्या व्यक्तींची मते, तज्ज्ञ व्यक्तींची मते, मूल्यशिल्पाचर ऊर्ध्वांनी चर्चा, गटाण, गटसंवाद इत्यादीमध्ये आपली मते व्यक्त केली आहेत ती मते, आवेतील शिक्षक, मुख्याध्यापक यांची मते यातून काही विधानांवरी निवड केली.

अशा रितीने लंगोधिकेने वरील तीन स्त्रीतामधून एकूण एकत्रीत विधाने निवडली. तदरील विधाने ही अनुकूल प्रतिकूल अशा ताता कर्णकृत श्रेणीमध्ये विभाजन केले.

## टेन आंग्सुत्र

- अ] निलेख

  - १] विधान छोटे व समर्पक असावे, अन्यथा अतिशय लंबलघक आणि अप्रासंगिक विधाने वाचणे कंठाब्बाणे होऊ शकते व अशी विधाने वगळी जाण्याची शक्यता असते.
  - २] विधाने संदिग्ध व अप्रासंगिक असू नये. संदिग्ध व अप्रासंगिक विधाने अश्वृत्ती मापन क्षोटीतून वगळी जातात.
  - ३] जी विधाने अनुकूलतेच्या पूर्णपणे क्षोटीत उत्तरतील ती एका टोकास तर जी विधाने पूर्णपणे प्रतिकूल असतील ती हुत-या टोकाला व बाबीची विधाने अनुकूल-प्रतिकूलतेच्या पातवीनुसार या वोन टोकाच्या मध्ये असतील.

- ४] निवडलेली विधाने ही वर्तमानाशी निगडित असावे.
- ५] विधान लेवड माहितीपर असू नये.
- ६] विधानांची निवड करताना ती संविधित विषयानुसार विविध क्षेत्राशी निगडित असावी.
- ७] विधानांची निवड घरताना संशोधकाने स्वतःच्या वैयक्तिक मताचा निष्क्रियाचा, अभिप्रायाचा कमीत कमी वापर करावा.

वरिल निकष लक्षात घेऊन संशोधिकेने करत एकत्रीत विधानांची निवड केली. हि विधाने प्रथम तज्ज्ञ व्यक्तींना घेऊन त्या तज्ज्ञ व्यक्तीकडून प्रथम सात बिंदुओणीमध्ये अनुकूल-प्रतिकूल असे वर्गीकृत करून घेले. संशोधिकेने अकरा बिंदुओणी मध्ये प्रत्येक विधान वर्गीकृत करणे हे अतिशय अवघड, किंवड आणि वेळखाऱु होत असल्यामुळे तात बिंदु श्रेणीची निवड केली आहे.

#### ८] तज्ज्ञ व्यक्तीची निवड

विधाने निवडून ज्ञात्यानंतर पुढील कार्य म्हणजे मूल्यशिक्षण विषयातील तज्ज्ञ व्यक्तीची निवड करणे आणि त्या तज्ज्ञ व्यक्तीकडून प्रत्येक विधानाचे श्रेणीमूल्य ठरविणे. तज्ज्ञ व्यक्तीची निवड करताना संशोधकाने अशा व्यक्तीची निवड केली की ज्यांनी या विषयावर लेखन केले आहे असे लेखक, शिक्षणसंस्थांतील मान्यवर व्यक्ती ज्यांचा मूल्यशिक्षणावर अभ्यास घालेला आहे, र विषय महाविद्यालयातील प्राच्यापक, मूल्यशिक्षण विषयाची कार्यवाही संबंधीची तपातणी केले विषय अधिकारी, कॅन्डप्रमुख ततेच ज्या ज्ञानांमधून मूल्यशिक्षण विषयासंबंधीचे विविध उपकृत्य घेले जातात तेथील मुख्याध्यापक आणि शिक्षक, विद्यापीठातील शिक्षण विषयातील प्राच्यापक इत्यादी व्यक्तींची तज्ज्ञ म्हणून निवड केली. अशा रितीने संशोधिकेने ज्यांनी ज्यांनी मूल्यशिक्षणाच्या भंडभरत विषेष कार्य केले आहे त्या व्यक्तींची तज्ज्ञ व्यक्ती म्हणून निवड केली. अशा प्रकारे संशोधिकेने एकूण सततर व्यक्तींची निवड केली आणि त्यांची कोडटकात दाखविल्यानुसार वर्गवारी केली.

कोटक क्रमांक ४०९

तज्ज्ञ व्यक्तीचे कर्गीकरण

अ. सं.	तज्ज्ञ व्यक्ती	तंखा
१]	शिक्षण अधिकारी, बेंद्र प्रसुख	१०
२]	शिक्षण सहाविद्यालयातील प्राध्यायक	२६
३]	विद्यापीठातील शिक्षण विषयातील प्राध्यायक	०४
४]	मूल्यशिक्षणातंबंधी लेखन केलेला व्यक्ती	०३
५]	मुख्याध्यायक	०८
६]	मुल्यशिक्षण विषयक विविध उपक्रम राबविणारे शिक्षक	२०
	संकृत	८०

या तज्ज्ञ व्यक्तीची नावे आणि पत्ते परिस्थिरामध्ये दिलेले आहेत.

यानंतरची पुढीची वायटी म्हणजे निवड केलेल्या तज्ज्ञ व्यक्तीची तंपर्क साधणे आणि त्यांना संशोधन कार्यातंबंधी भावातील देऊन सहकार्य करण्यास विनंती करणे.

क) तज्ज्ञ व्यक्तीची तंपर्क ताढणे आणि विनंतीपूर्वक आज्ञा करणे

सदर संशोधनात तज्ज्ञ व्यक्तीचे कार्य म्हणजे या तज्ज्ञ व्यक्तीकडून स्वतंत्रपणे प्रत्येक विधानाता तात बिंदु श्रेणीमुक्तार अनुकूल - प्रतिकूल असे वर्गीकृत करणे. याकरता धर्टीने खालील कार्यपद्धती सुचिली आहे.

छोट्या छोट्या काडविर स्वतंत्रपणे निवडली गेलेली प्रत्येक विधाने लिहावयाची. दोन्हो ते तीन्हो तज्ज्ञ व्यक्तींनी त्या विधानांना स्वतंत्रपणे १ ते ११ बिंदु श्रेणीमध्ये वर्गीकूत करण्यास संगिणे अकरा बिंदु श्रेणी ही प्रतिकूलतेच्या पातळीपासून अनुकूल यातबीपर्यंत असावेत. मध्ला बिंदु हा

उदासीन असतो. दोन्ही टोकाकडील आणि मध्या बिंदु फक्त नामनिर्देशित करावा. यातील पहिले पाच बिंदु हे प्रतिकूल पातळीनुसार असतात तर मध्या बिंदु हा उदासीन असतो आणि नेतरचे पाच बिंदु हे अनुकूल पातळीनुसार असतात. तज्ज्ञांनी त्या विधानानुसार प्रत्येक विधानाला त्याच्या मतानुसार प्रतिकूल ते अनुकूल पातळीपर्यंत घर्गांकृत करावे. जर दिलेल्या विधानाबद्दल उदासीन असेल, तर्गता येत नसेल तर उदासीन बिंदुला खुण करावी.

संशोधिलेने वरिल पठदतीनुसार तज्ज्ञांकरता योग्य त्या सूचना तयार केल्या. संशोधिकेने अकरा बिंदुओणी ऐवजी सात बिंदुओणीची निवड केली. कारण अकरा बिंदु ओणी नुसार वर्गांकृत करणे हे तज्ज्ञांकरता किंवकट, वेळखाड ठरले असते. सात बिंदु ओणीची निवड केल्यानंतर प्रत्येक बिंदुबाबतचे स्पष्टीकरण की त्यामुळे तज्ज्ञ व्यक्तींना प्रत्येक विधानाला योग्य बिंदु ओणी निवडता येईल. जर सखादे विधान हे मुळ्य विष्यानुसार तज्ज्ञाला अतिशय धनात्मक अथवा असहमत वाटत असेल तर सात या बिंदुओणीची निवड करावी, जर सखादे विधान शृणात्मक अथवा असहमत वाटत असेल तर एक या बिंदुओणीची निवड करावी. जर दिलेल्या विधानाबाबत कोणतोही मत व्यक्त करता येत नसेल तर यांचा ब्रम्मांकिंदर खुण करावी.

आजा रितीने वर सुघविलेल्या प्रमाणे संशोधिलेने विधानाची निवड केल्यानंतर प्रत्येक विधानाखाली १ ते ७ पर्यंतद्या बिंदुओणी क्रिहल्या आणि तज्ज्ञांना प्रत्येक विधानाबाबत त्याच्ये ये मत असेल त्यानुसार छाली दिलेल्या सूचनेप्रमाणे योग्य बिंदुओणीला ✓ असी खुण करावयास सांगिले.

### इ) तज्ज्ञ व्यक्तींना विनंतीपूर्वक सूचना

जर आपण सखाद्या विधानाशी पूर्णपणे असहमत असाल तर ब्रम्मांक एकला ✓ असी खुण करा, जर आपण दिलेल्या विधानांकी पूर्णपणे सहमत असाल तर

क्रमांक सातवा ४ अशी खुण करा. आग प्रकारे एकूण सात बिंदू श्रेणी द्विलेल्या असून आपण आपले मत व्यक्त करण्यापूर्वी खालील सूचीया वापर करावा.

सूची -

- ०१ : जर आपण द्विलेल्या विधानाशी पूर्णपणे न असहमत असाळ तर क्रमांक १ ला ४ अशी खुण करा.
- ०२ : जर आपण द्विलेल्या विधानाशी पूर्णपणे असहमत नाही पण जास्त प्रमाणात असल्यात क्रमांक २ ला ४ अशी खुण करा.
- ०३ : जर आपण द्विलेल्या विधानाशी थोड्या प्रमाणात असहमत असाळ तर क्रमांक ३ ला ४ अशी खुण करा.
- ०४ : जर आपणात द्विलेल्या विधानाशी सहमत आहे वा असहमत आहे हे व्यक्त करता येत नसेल तर क्रमांक ४ ला ४ अशी खुण करा.
- ०५ : जर आपण द्विलेल्या विधानाशी थोड्या प्रमाण/अल्प प्रमाणात सहमत असल्यात क्रमांक ५ ला ४ अशी खुण करा.
- ०६ : जर आपण द्विलेल्या विधानाशी पूर्णपणे सहमत नाही पण जास्त प्रमाणात सहमत असल्यात क्रमांक ६ ला ४ अशी खुण करा.
- ०७ : जर आपण द्विलेल्या विधानाशी पूर्णपणे सहमत असाळ तर क्रमांक ७ ला ४ अशी खुण करा.

आग रितीने तज्ज्ञोधिक्ने सात बिंदू श्रेणीया वापर करून निवडलेली विधाने तज्ज्ञांकित वर्गीकृत करून घेणे

### इ] विधाने तज्ज्ञांकित वर्गीकृत करून घेणे

तज्ज्ञोधिक्ने निवडलेली विधाने तंकलित करून प्रत्येक विधानाखाली १ ते ७ प्रमाणे बिंदूश्रेणी तयार केली, घर द्विली सूची तज्ज्ञांना विनंतीपूर्व सूचना आणि विधाने व्यवस्थाप्रित्या टंकलिखित करून घेलली आणि त्याच्या आवश्यक

तितक्या प्रती काढल्या. निवड लेलेल्या तज्जांना ही विधाने तुवीप्रमाणे वर्गीकृत करण्याताठी पाठविण्याकरता संबंधित तज्ज व्यक्तींना पत्र लिहून विनंती करण्यात आली आणि दिलेली विधाने योग्यरितीने वर्गीकृत करून तदर संशोधन कायति सहकार्य करण्याचिन्ही विनंती करण्यात आली. पत्रात दिलेल्या सूचनेनुसार प्रत्येक विधानाऱ्या वर्गीकृत करण्यात संगितले.

सधरिल विधाने वर्गीकृत करण्याबाबत संशोधिकेने संबंधित तज्ज व्यक्तींशी वैयक्तिकरित्या आणि पोस्टाने संघर्ष साधा आणि त्यांना अभिभूत्ती मापन कसोटी तथार करण्याकरता निवडलेली विधाने दिली, आणि शक्य तितक्या नवकर ही विधाने वर्गीकृत करून परत संशोधणाकडे पाठविण्यासंबंधी विनंती केली. विधाने वर्गीकृत करण्याकरता तज्जांना योग्य कानाकधी देण्यात आला. [संशोधिकेने अभिभूत्ती मापन कसोटीकरता वर्गीकृत करण्यात येणारी विधाने, सूची आणि तज्जांना पाठविलेले विनंतीकरा पत्र यांचा समावेश परिषिळ्टामध्ये केला आहे].

#### ४. १०. अ] श्रेणी मूल्य ठरविणे

तज्ज व्यक्तीकडून स्वतंत्रमाणे प्रत्येक विधानाचे तात बिंदू श्रेणीमध्ये अनुकूल प्रतिकूलतेच्या पातळीनुसार वर्गीकृत केले गेले. संशोधिकेने इकूण सत्तार तज्ज व्यक्तीची निवड करून त्यांना अभिभूत्ती मापन कसोटीची विधाने वर्गीकृत करण्यात दिले होते. सत्तार तज्ज व्यक्तीमधून फक्त ४८ तज्ज व्यक्तीनीच ही विधाने वर्गीकृत केली आहेत. या तज्ज व्यक्तींची दिलेल्या अभिभायानुसार मध्यांकाच्या साहाय्याने प्रत्येक विधानाचे "श्रेणी मूल्य" काढले. श्रेणी मूल्य [स्कॅन एहॅच्यू] ठरविण्याकरता प्रथम प्रत्येक विधानांची वारंवारित तारणी तयार केली. त्या वारंवारिता तारणीकरून संख्यांशास्त्रीय पददतीचा वापर करून

प्रत्येक विधानाचे मध्यांक काढले. खाली कोण्टक क्रमांक ४.२ मध्ये उदाहरणादाखा विधान क्रमांक बाराघी वारंवारिता सारणी दाखिली आहे आणि त्याचे मध्यांक काढलेले जाहे. प्रत्येक विधानाचे मध्यांक म्हणजेच त्या विधानाची ते "श्रेणी मूल्य" होय.

विधान क्रमांक १२ : शाब्द हे एक असे केंद्र आहे की जेथे विद्यार्थ्यांवर जाणिवूर्वक संस्कार करता येतात, त्या संस्कारासाठी योग्य ते वातावरण निर्माण करता येते.

### कोण्टक क्रमांक ४.२

विधान क्रमांक बाराघी वारंवारिता सारणी  
आणि मध्यांक.

क्रमांक	वारंवारिता	संघित वारंवारिता
7	27	48
6	06	21
5	04	15
4	02	11
3	00	09
2	00	09
1	09	09
N = 46		

$$\frac{\text{मध्यांक} / \text{त्रिष्णीमूल्य}}{= l + \left( \frac{N/2 - F}{f} \right) \times i}$$

$$= 6.5 + \frac{24 - 21}{27} \times 1$$

$$= 6.5 + \frac{3}{27} \times 1$$

$$= 6.5 + 0.11$$

$$= 6.611$$

$$\underline{\text{त्रिष्णीमूल्य}} = \underline{6.611}$$

$N$  = संकुण प्राप्तांक

$N/2$  = संकुण प्राप्तांक  $\frac{1}{2}$

$l$  = मध्यमा  $N/2$  अंतलेल्या वर्गन्तराची अधःलीमा

$i$  = वर्गन्तर तांबी

$F$  = ज्या वर्गन्तरामध्ये मध्यमा आहे त्या वर्गन्तराच्या अधःलीमे पर्यन्तवी संघित वारंवारिता

$f$  = मध्यगेठ्या वर्गन्तराची वारंवारिता.

आशा रितीने घरिल संख्याशास्त्रीय पद्दतीचा वापर करून प्रत्येक विधानाचे त्रिष्णीमूल्य काढले.

### ब] संदिग्धतोषे मापन करणे

संदिग्धतोषे मापन करण्याकरता प्रत्येक विधानाचे चतुर्थक मूल्य [४]

(Quarter Value) काढले. अर्टर्टनच्या मतानुसार प्रथम चतुर्थक मूल्य [०.१]

आणि तुतीय चतुर्थक मूल्य [०.३] यांच्यातील फरक म्हणजे [० मूल्य]

चतुर्थक मूल्य.

ज्या विधानाचे ० मूल्य हे क्षेणीमूल्यापेक्षा जास्त असेल असे विधान संदिग्धता दर्शविते तर ० मूल्य कमी असणारे विधान मताची निश्चितता दर्शवितात. ज्याचे घटुर्धक मूल्य जास्त आहेत अशी संदिग्ध विधाने घगळी जातात. ज्या विधानाचे क्षेणीमूल्य घटुर्धक मूल्यापेक्षा कमी आहेत अशी विधाने अश्वृत्ती मापन क्षोटीत केली जातात. उदाहरणादाखल कोडटक क्रमांक ४.३ मध्ये संदिग्धतेचे मापन करण्याकरता विधान क्रमांक ६ आणि विधान क्रमांक ३१ याचे क्षेणीमूल्य आणि घटुर्धक मूल्य घिलेने आहे आणि त्यावरून विधानाची संदिग्धता मापन केलेले आहे.

### कोडटक क्रमांक ४.३

#### संदिग्धतेचे मापन करणे

अ.सं.	विधान	मध्यांक [क्षेणीमूल्य]	० मूल्य
१)	मूल्यशिक्षणाचा स्वतंत्र तात्सिकांची जरूरी नाही, देवापकाकाची आवश्यकता नाही आणि परिक्रेयी तर गरज नाहीच. विधान क्रमांक ६.	6.7	4.95
२)	महाराष्ट्र शासनाने मूल्यशिक्षण हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करून मुख्यांच्या अभ्यासाचे ओळो कमी करण्यासेवजी से वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. विधान क्रमांक ३१	3.7	4.00

वरील कोडटकामध्ये असे दिसून येते की, पहिल्या विधानाचे म्हणेच विधान क्रमांक ६ ये घटुर्धक मूल्य [ ० मूल्य ] हे क्षेणीमूल्यापेक्षा कमी आहे म्हणेच घटुर्धक मूल्य क्षेणी मूल्यापेक्षा कमी असणारे विधान मताची निश्चितता दर्शविते. अशा विधानांचा समावेश क्षोटीत केला ज्ञ जातो. दुसऱ्या विधानाचे म्हणेच

विधान क्रमांक ३१ ये घटुर्थक मूल्य हे श्रेणीमूल्यापेक्षा जास्त आहे म्हणजेच हे विधान संदिग्धता दर्शविते. ज्या विधानाचे घटुर्थक मूल्य हे श्रेणी मूल्यापेक्षा जास्त आहे अशी विधाने संदिग्धता दर्शवितात. अशी संदिग्ध विधाने गंतिम कसोटीतून बगळी जातात.


क) प्रतिसादकाना देण्यात घेणाऱ्या अभिवृत्ती मापन कसोटीतील विधानांची निवड

अभिवृत्ती मापन कसोटीतील विधानांची निवड करण्याकरता थर्टने खालील काही नियम दिलेले आहेत.

- 1) The statement in the final scale should be so selected that they constitute as nearly as possible an evenly graduated series of scale value.
- 2) By the objective criterian of ambiguity, it is possible to eliminate those statement which project too great a dispersion on the attitude continuum.<sup>16</sup>

थर्टनव्या पहिल्या शिफ निष्ठानुसार संशोधिलेने एकतीस विधानांचे श्रेणीमूल्यानुसार वर्गीकरण केले [कोष्टक क्रमांक ४.४] म्हणजेच विधानांचे वर्गीकरण हे श्रेणीमूल्यांच्या घटत्या क्रमांकाने करून ते कोष्टक क्रमांक ४.६ मध्ये लिहले. यानंतर संशोधिलेने श्रेणीमूल्यांची विभागणी करून त्यानुसार ३ ते २.९९ श्रेणीमूल्य असणारी विधाने याचा एक गट, ४ ते ४.९९ श्रेणीमूल्य असणा-या विधानांचा दुसरा गट असा रितीने एकतीस विधानांची एकूण चार गटात विभागणी केली आणि ती

16. Thurstone. "MEASUREMENT OF VALUES", Fourth Impression, UNIVERSITY OF CHICAGO PRESS, Chicago, 1967. Page No. 231.



व्यवस्थितरित्या कोषटक क्रमांक ४.७ ते ४.१० मध्ये निहली. तसेच प्रत्येक विधानाच्या श्रेणीमूल्याबरोबरच त्या विधानाचे घरुर्धक मूल्य देखिल लिहले.

यानंतर लंगोळिकेने ज्या विधानाचे घरुर्धकमूल्य हे त्या विधानाच्या श्रेणीमूल्यायेका जास्त आहे अशी विधाने त्याज्य केली आणि ज्यांचे घरुर्धक मूल्य श्रेणीमूल्यायेका लमी आहे अशी विधानेच प्रतिसादकांना देण्यात येणा-या अभिवृत्ती मापन कठोटीकरता निश्चिय केली.

### कोषटक क्रमांक ४.८

#### विधानाचे श्रेणी मूल्य

अ. नं.	विधान क्रमांक	श्रेणी मूल्य
1	01	6.77
2	02	6.77
3	03	6.75
4	04	6.814
5	05	6.724
6	06	6.7
7	07	6.57
8	08	6.61
9	09	5.75
10	10	6.642

अ. सं.	विधान क्रमिक	शेषी मूल्य
11	11	6.642
12	12	6.611
13	13	6.375
14	14	4.222
15	15	5.78
16	16	6.576
17	17	6.277
18	18	6.333
19	19	5.833
20	20	5.8
21	21	6.576
22	22	6.676
23	23	6.672
24	24	6.833
25	25	6.54
26	26	6.5
27	27	6.794
28	28	6.64
29	29	6.75
30	30	6.64
31	31	3.7

कोठटक क्रमांक ४.५  
विधानाचे श्रेणीमूल्य आणि त्वांचे घटुर्धक मूल्य

अ.सं.	विधान क्रमांक	श्रेणी मूल्य Scale Value	घटुर्धक मूल्य Q Value
1	01	6.77	1.35
2	02	6.77	1.35
3	03	6.75	1.425
4	04	6.814	0.907
5	05	6.274	1.306
6	06	6.7	4.959
7	07	6.57	3.03
8	08	6.61	4.05
9	09	5.75	5.33
10	10	6.642	4.57
11	11	6.642	3.07
12	12	6.611	2.30
13	13	6.375	4.97
14	14	4.22	3.2
15	15	5.785	2.607
16	16	6.576	1.378
17	17	6.277	2.95
18	18	6.333	3.97
19	19	5.833	2.9
20	20	5.8	2.54
21	21	6.57	3.53
22	22	6.57	2.33
23	23	6.833	0.666
24	24	6.54	2.22
25	25	6.5	4.5
26	26	6.794	1.147
27	27	6.642	1.37
28	28	6.75	2.126
29	29	6.642	1.371
30	30	6.77	1.236
31	31	3.7	4.0

कोटक क्रमांक ४.६

विधानसभा वेणीमूल्यांच्या घटत्या ग्रामांकासुरार मार्डणी आणि त्यांचे  
घटुर्धक मूल्य व शेरा

अ.सं.	विधान क्रमांक	वेणी मूल्य	घटुर्धक मूल्य	शेरा
1	31	3.7	3.4.0	त्याज्य
2	14	4.22	3.2	स्वीकृत
3	09	5.75	5.33	स्वीकृत
4	15	5.78	2.607	स्वीकृत
5	20	5.8	2.54	स्वीकृत
6	19	5.83	2.9	स्वीकृत
7	05	6.274	1.306	स्वीकृत
8	17	6.277	2.95	स्वीकृत
9	18	6.333	3.97	स्वीकृत
10	13	6.375	4.97	स्वीकृत
11	25	6.5	4.5	स्वीकृत
12	24	6.54	2.22	स्वीकृत
13	07	6.57	3.03	स्वीकृत
14	16	6.576	1.378	स्वीकृत
15	21	6.576	3.57	स्वीकृत
16	12	6.61	2.30	स्वीकृत
17	08	6.61	2.38 4.05	स्वीकृत
18	29	6.64	1.37	स्वीकृत
19	27	6.64	1.37	स्वीकृत
20	11	6.64	3.07	स्वीकृत
21	10	6.64	4.57	स्वीकृत
22	22	6.67	2.33	स्वीकृत
23	06	6.7	4.95	स्वीकृत
24	03	6.75	1.425	स्वीकृत
25	28	6.75	2.125	स्वीकृत
26	02	6.77	1.35	स्वीकृत
27	01	6.77	1.35	स्वीकृत
28	30	6.77	1.236	स्वीकृत
29	26	6.794	1.147	स्वीकृत
30	04	6.81	0.907	स्वीकृत
31	23	6.83	0.666	स्वीकृत

कोष्टक क्रमांक ४.७

श्रेणीमूल्य ३ ते ३.९९ च्या दरम्यान असणारी विधाने

अ.क्र.	विधान क्रमांक	श्रेणी मूल्य	चतुर्थक मूल्य	जेरा
1	31	3.7	4	स्थाज्य

कोष्टक क्रमांक ४.८

श्रेणीमूल्य ४ ते ४.९९ च्या दरम्यान असणारी विधाने

अ.क्र.	विधान क्रमांक	श्रेणी मूल्य	चतुर्थक मूल्य	जेरा
1	14	4.22	3.2	स्वीकृत

कोष्टक क्रमांक ४.९

श्रेणी मूल्य ५ ते ५.९९ च्या दरम्यान असणारी विधाने

अ.क्र.	विधाने क्रमांक	श्रेणी मूल्य	चतुर्थक मूल्य	जेरा
1	०९	५.७५	५.३३	स्वीकृत
2	१५	५.७८	२.६६७	स्वीकृत
3	२०	५.८	२.५४	स्वीकृत
4	१९	५.८३	२.९	स्वीकृत

कोडटक क्रमांक ४०. १०

श्रेणीमूल्य ८ ते ६.७१ च्या दरम्यान असणारी विधाने

क्र.सं.	विधान क्रमांक	श्रेणीमूल्य	चतुर्थक मूल्य	रेता
01	05	6.274	1.305	स्वीकृत
02	17	6.277	2.95	स्वीकृत
03	18	6.333	3.97	स्वीकृत
04	13	6.375	4.97	स्वीकृत
05	25	6.5	4.5	स्वीकृत
06	24	6.54	2.22	स्वीकृत
07	07	6.57	3.03	स्वीकृत
08	16	6.576	1.378	स्वीकृत
09	21	6.576	3.53	स्वीकृत
10	12	6.611	2.30	स्वीकृत
11	08	6.611	2.30	स्वीकृत
12	29	6.642	1.371	स्वीकृत
13	27	6.642	1.37	स्वीकृत
14	11	6.642	3.07	स्वीकृत
15	10	6.642	4.57	स्वीकृत
16	22	6.672	2.33	स्वीकृत
17	06	6.7	4.959	स्वीकृत
18	03	6.75	1.425	स्वीकृत
19	28	6.75	2.125	स्वीकृत
20	02	6.77	1.35	स्वीकृत
21	01	6.77	1.35	स्वीकृत
22	30	6.77	1.236	स्वीकृत
23	26	6.79	1.147	स्वीकृत
24	04	6.81	0.907	स्वीकृत
25	23	6.833	0.666	स्वीकृत

## ५] अभिभूती मापन कसोटी


वरील पद्धतीनुसार संशोधिलेने प्रतिशब्दकांना देण्याकरिता अभिभूती मापन कसोटी त्यार करण्याकरता तीस विधाने निश्चित केली. संदिग्ध असलेले विधान त्याज्य केले. निष्ठलेली तीस विधाने त्यांच्या श्रेणीमूल्यातह खालील कोष्टकात लिहली आहेत.

### कोष्टक क्रमांक ४. ११

अंतिम अभिभूती मापन कसोटीतील विधाने व श्रेणीमूल्य

अ.क्र.	विधान	श्रेणी मूल्य
१.	मूल्य शिक्षण हा अध्यापनाचा स्वतंत्र विषय होऊ शकत नाही.	6.77
२.	वाढ्यपुस्तकात ते ते मूल्य जेथे जेथे येड्ल तेथे तेथे त्याचा पाठ्यपुस्तकाचा करावयात हवा.	6.77
३.	विविध विषयात अ प्रत्येकात ते ते मूल्य जेथे जेथे येड्ल तेथे तेथे त्याचा पाठ्यपुस्तकाचा करावयात हवा.	6.75
४.	अभ्यासानुवर्ती कार्यक्रमात ते ते मूल्य जेथे जेथे येड्ल तेथे तेथे त्याचा पाठ्यपुस्तकाचा करावयात हवा.	6.814
५.	दैनंदिन अध्यापनात विविध विषय शिक्षिताना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे प्रकट होणा-या मूल्यांची, संस्काराची शिक्षकाने सूक्ष्मपणे नोंद घेणे आवश्यक आहे.	6.724
६.	मूल्यशिक्षणाला स्वतंत्र तात्सिकांची जल्दी नाही, घेड्यापत्रांची आवश्यकता नाही आणि परिस्कृती तर गरज नाहीच.	6.7
७.	शिक्षणाच्या माध्यमातून मानवाचा खरा विकास घावयाचा असेल तर शाश्वत व चिरंतन मूल्यांचा त्याला वेध घ्याचा लागेल.	6.57

अ. न.	विधान	श्रेणी मूल्य
६.	मूल्याची केवळ तात्पुर घर्या करण्यापेक्षा मूल्याच्या प्रियात्मकतेवर भर असला पाहिजे.	6.61
७.	स्वत्व, अस्तिता यांची जागृती करणे व त्यातून आत्मविकास ताधणे हे मूल्य प्रिक्षणाचे उद्दिष्ट आहे.	5.75
८.	समाजाचे ग्रधःपतन होत आहे ते थाबिविष्याताठी मूल्यप्रिक्षणाची निरांत इर गरज आहे.	6.642
९.	मानवाची वैज्ञानिक प्रगती किंतीही प्रचंड प्रमाणात होत असली तरी त्याच्या शांत व निराग्य बीवनाताठी मूल्यप्रिक्षणाची आवश्यकता आहे.	6.642
१०.	शाळा हे एक असे केंद्र आहे की जेथे विद्यार्थ्यांचे जागिर्पूर्वक तंत्कार करता येतात. त्या संस्काराताठी योग्य ते वातावरण नियण करता येते.	6.611
११.	बालवयात विद्यार्थ्यांच्या मनावर प्रिक्षणाच्या विद्याराचा तसेच वर्णनाचा जबरदस्त पणहा असतो हे ध्यानात घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे व आवश्यक त्या मूल्याचा तंत्कार करता येतो.	6.375
१२.	स्वतंत्र तात्पुरता परिपाठाच्या माध्यमातून मूल्ये संक्रमित होतात.	4.222
१३.	कथा हा प्रकार विद्यार्थ्यांना भावशारा असल्यासुले त्यातून घाँगली मूल्ये, उत्तम तंत्कार विद्यार्थ्यांति स्वयंविता येणे तहज शक्य आहे.	5.78
१४.	मूल्य म्हणजे जे जे महत्वाचे आहे, योग्य आहे प्रेरणा आहे ते.	6.57
१५.	प्रिक्षणातून विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास व त्यांचे यारित्य तंत्रित घडवावयाचे असते, त्याच्यावर घाँगले तंत्कार करावयाचे असतात हो तंत्कार प्रक्रिया म्हणजेच काढी विक्षिट मूल्ये विद्यार्थ्यांचे प्रक्रिया.	6.27



अ. सं.	विधान	प्रेणी मूल्य
१८.	कोणते ज्ञान दिग्दर्शयाचे व तेच का, तसेच कोणत्या मूल्यांचे संस्कार करावयाचे व त्याच मूल्यांचे का ? ही प्रश्न शिक्षण क्षेत्रात उपस्थित होतात व ते महत्वाचेच असतात.	6.33
१९.	शैक्षणिक दृष्टीने विद्यार्थ्यांच्या संवर्भात विद्यार करता मूल्यांची अर्धनिश्चिती व व्याप्ती त्याच फरण्याची नितीत आवश्यकता आहे.	5.83
२०.	प्रत्येक मूल्याचा संबोध व त्यातून अपेक्षित घर्तन परिवर्तन यातीर्थीची निर्णय घेण्याची तातडीची आवश्यकता आहे.	5.8
२१.	मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर कसे करावेत हा शिक्षकांना पडलेला एक यक्ष प्रश्न आहे. तसेच मूल्यगिमासिद्ध्या क्षेत्रात डेक्हे टाळलेले एक जबरदस्त आव्हानही आहे.	6.57
२२.	मूल्य शिक्षन स्वाक्षिता येत नाहीत, घारातील बडिलधा-धा भंडवीनी, समाजातील घ्रतिष्ठीत नागरिकांनी आणि शिक्षकांनी आपल्या आचरणाने तथाजात स्ववाकला उवीत.	6.67
२३.	संस्कार मूल्यशिक्षण ही काही तीस-पत्तीत मिनिटांच्या कालावधीत होणारी गोड्ट नाही, ती तातत्याने होणारी प्रक्रिया आहे.	6.83
२४.	मूल्य शिक्षण हा घर्याचा विषय नव्हे, तर संस्कृतीचा विषय आहे.	6.54
२५.	मूल्यशिक्षण स्वतंत्रपणे देणे व त्यासाठी इतर अभ्यासक्रम कमी करून वेळ उपलब्ध करून देणे हे योग्य नव्हे.	6.5
२६.	योग्य तो अभ्यासक्रम निवळेने शिक्षिता जावा व मूल्यशिक्षण हे अभ्यासक्रमाचा एक भाग बनवू विद्यार्थींडे जावे.	6.79

ग्र. क्र.	विधान	प्रेणी मूल्य
२७.	विद्याध्याति मानवी गुरुत्वाबाबत तर्वाधिनि आस्था व जाणिव निर्गण इमाली पाहिजे।	6. 64
२८.	मानवी मूल्यांचे संस्कार हे केवळ पाठ्यपुस्तकातून होणार नाही तर शिक्षक-अविद्यार्थी संविधातून हे घडणार असतात।	6. 75
२९.	मूल्यशिक्षण म्हणै व्यक्तीला माणूस बबविणारे शिक्षण	6. 64
३०.	मूल्यशिक्षण इतर विषयासारखे नुसते शिक्षून घालणार नाही, त्याला आचरणाची जोड द्यायी लागेत।	6. 77

सदर तंत्रोधनाकरता तंत्रोधिकेने नमुन्यामध्ये तुळ्यापूर तातुव्यातील मराठी माध्यमाच्या इयत्ता पाचवी ते दहावीपर्यन्ताच्या वर्गांना शिक्षिणा-या सर्व विषयाच्या शिक्षकांचा समावेश केलेला आहे. याकरता तंत्रोधिकेने सदर अभिष्टुती मापिका कसोटी ही घूळमुद्रित करून घेतली पण यात विधानांचे श्रेणीमूल्य दिलेले नाही. अभिष्टुती मापिका क्षोटी भरण्यासर्वेधी विषयीची सुघना स्पष्टपणे वर निहली. तंत्रोधिकेने सदर तंत्रोधनात कक्ष मराठी माध्यमाच्या शाब्दीच्या विवार केलेला अतल्यामुळे अभिष्टुती मापन कसोटी ही कक्ष मराठी भाषेत्य तथार केली.

### इ] अभिष्टुती मापन कसोटीचा नमुना

प्रतिसादकाना देण्याकरता तंत्रोधिकेने अभिष्टुती मापन कसोटीचा नमुना तथार करून घूळमुद्रित करून केलेले. या कसोटीत शिक्षकाना / प्रतिसादकाना अभिष्टुती मापन कसोटी क्वां रितीने भावावयाची याबाबत योग्य त्या सूचना दिल्या तलेच संशोधनाच्या उद्दिष्टात्रुतार शिक्षकांची वैयक्तिक माहिती देण्याकरता परिपत्र तथार केले. [ नमुना परिशिष्टामध्ये दिला आहे. ]

### ४. ११ शिक्षांची वैयक्तिक माहिती गोळा करणे

संशोधिलेने सदर संशोधनात उद्दिष्टद्रुतार प्रिक्षांचे लिंग, अध्यापन अनुग्रह, धर्म, जात यानुसार विविध गट तयार केले. शिक्षांची वैयक्तिक माहिती गोळा करण्याकरता तयार केलेला नमुना परिशिष्टामध्ये जोडला आहे.

### ४. १२ संशोधन विषयाच्या संदर्भात निवडलेला नमुना

संशोधिलेने सदर संशोधन तमस्येच्या टूटीने तुळ्यापूर तातुक्यातील इयत्ता पाचवी ते द्वादशी पर्यन्तवे लर्ण असणा-या माध्यमिक शाळेतील सर्व विषयाच्या शिक्षांची प्रतिसादक पृष्ठांन नमुन्यात निवड केली आहे. तुळ्यापूर तातुका हा महाराष्ट्र राज्यातील उत्तमानाबाबद जिल्ह्यातील तातुक्याचे ठिकाण असून तुळ्यापूर तातुक्यात स्कूण १०६ गावे / वास्त्या आहेत. तुळ्यापूर तातुक्यात इयत्ता पाचवी ते द्वादशी पर्यन्तवे लर्ण असणा-या १५८ शाळा आहेत आणि या शाळांमधून अध्यापन करणारे शिक्षक ७८० आहेत. या सर्वांबाबताची माहिती संशोधिलेने तुळ्यापूर तातुक्यातील शिक्षा विस्तार अधिकारी यांच्याकडून प्राप्त केली.

### ४. १३ अभिष्टती मापन कसोटी शिक्षकांना देणे

संशोधिलेने शाळेयी आणि शिक्षांची माहिती गिळविल्यानंतर वैयक्तिकरित्या प्रत्येक शाळेत जाऊन तेथील मुख्याध्यापकांना संशोधन कायरसंबंधी माहिती दिली व शिक्षकांकडून अभिष्टती मापन कसोटी घेण्याकरता सहकार्य देण्यात दिनंती केली. यानंतर संशोधिलेने वैयक्तिकरित्या सर्व शिक्षकांना अभिष्टती मापन कसोटी दिली आणि ती लक्षी भरावयाची याबाबत मार्गदर्शन

केले, आणि त्यांना अभिभूतती मापन कसोटी भरून देण्याकरता योग्य कालावधी देण्यात आला. संशोधिकेने हे कार्य जानेवारी १९९८ मध्ये पूर्ण केले. संदर अभिभूतती मापन कसोटीबरोबरच संशोधकाने शिक्षकांची वैयक्तिक माहिती घेण्याकरता तथार केलेले परिपत्रक देखिल त्या सौबहतव दिले.

अभिभूतती मापन कसोटी भरून आल्यानंतर संशोधिकेने संशोधनाच्या उद्दिष्टानुसार त्यावर संख्याशास्त्रीय परिमाणाचा वापर करण्याचे योजले आहे.

#### प्र. १४ संकलित माहितीचे पुरुषकरण

संशोधिकेने एकूण ७८० शिक्षकांना अभिभूतती मापन कसोटी किंवा होती त्यापैकी ६१६ शिक्षकांनी अभिभूतती मापन कसोटी भरून दिली. अभिभूतती मापन कसोटी भरून आल्यानंतर संशोधिकेने संशोधनाच्या उद्दिष्टानुसार शिक्षकांचे लिंग, अध्यापन अनुबंध, र्ध्म, जात इत्यादी नुसार क्रमांकरण केले. तसेच संकलित माहितीवर विविध संख्याशास्त्रीय पददतीवा वापर केला. या संख्याशास्त्रीय पददतीमध्ये संशोधिकेने संकलित माहितीचे पुरुषकरण करण्याकरता मध्यमान (Mean), प्रमाणविचलन (Standard Deviation), प्रमाणविचलन छटी (SD<sub>M</sub>) आणि 't' मूल्य यांचा वापर केला. उदाहरणार्था शिक्षकांच्या लिंग या गटासंदर्भात संशोधिकेने लक्षी शिक्षका आणि पुल्य शिक्षक यांचे गट तथार केले. या दोन्ही गटाचे मध्यमान, प्रमाण विचलन, प्रमाण विचलनाची छटी आणि 't' मूल्य काढले.

"टी" मूल्यावरून संशोधिकेने तुळजापूर तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांचा मूल्यशिक्षण विज्ञाकडे पाढण्याचा त्रुटीबोन लक्षा आहे याचा तुलनात्मक अध्यात दिला. "टी"मूल्य लाढण्याकरता संशोधिकेने विविध गटांचे वैयवितकरित्या वारंवारिता सारणी तथार केली आणि त्यावरून मध्यमान, प्रमाण विचलन, प्रमाण विचलनाची छटी काढली आणि त्यावरून "अटी" मूल्य लाढले. मध्यमान,

प्रमाण विचलन, प्रमाण विचलनाची छटी आणि "टी" मूल्या काढण्याकरता खालील सूत्राचा वापर केला.

$$1] \text{ मध्यमान Mean (M)} = \text{A.M.} + \frac{\sum fd'}{N} \times 1$$

$$2] \text{ प्रमाण विचलन (S.D.)} = i \times \sqrt{\frac{\sum fd'}{N} - \left( \frac{\sum fd'}{N} \right)^2}$$

$$3] \text{ प्रमाणविचलनातील छटी } SE_D = \sqrt{\frac{(s_1)^2}{N_1} + \frac{(s_2)^2}{N_2}}$$

$$4] t \text{ मूल्य} = \frac{M_1 - M_2}{SE_D}$$

प्राप्त झालेले  $t$  मूल्य सार्थक आहे किंवा नाही हे पाढण्याकरता संशोधिलेने सार्थकता स्तराचा वापर केला आहे.

#### ४.१५ सार्थकता स्तर

मिळालेला फरक सांख्यकियद्वार्घ्या सार्थक आहे किंवा नाही हे तो फरक संघोगाने गिळणा-या संभाव्यतेवर अवलंबून आहे. दोन न्यायदर्शी माध्यंतील फरक त्याच्या जनरलिषेच्या प्राचलनातील फरक वास्तविक असेल तर तो सार्थक समजला जातो. सार्थकता स्तर अनेकप्रकारे ठरविले जात गेले तरी ०८० ०.०५ आणि ०.०१ हे दोन सार्थकता स्तर विशेष उपयोगात आणले जातात. या दोन स्तरावर शून्य परिकल्पनेया त्याग किंवा स्वीकार केला जातो. ०.०५ सार्थकता स्तर निवडल्यास निर्णयात १०० प्रयोगात पाच दुका घडण्याची शक्यता असेते. ०.०१ सार्थकता स्तर निवडल्यावर १०० प्रयोगात एक देवा युक्त निर्णय मिळाण्याची शक्यता असेते.

संशोधिलेने संशोधनाकरता ०.०५ या सार्थकता स्तराची निवड केली आहे.